

अपंगासाठी अडथळा विरहित वातावरण निर्माण
करण्याबाबत सर्व इमारतींना परवाना देतांना
अपंगांच्या मुक्त संचाराची व्यवस्था करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक-पंगड-२००७/प्र.क्र.७१/सं.७,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक- १२ जून, २००७.

प्रस्तावना :-


जनाहित याचिका क्र.१३९/२००२ च्या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या
आदेशाप्रमाणे अपंगांच्या विविध समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. अपंगासाठी अडथळा
विरहित वातावरण निर्माण करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व इमारतींना अपंगांच्या मुक्त
संचाराची व्यवस्था करण्याबाबत दिनांक दि.२० सप्टेंबर २००६ रोजी मा.उप मुख्यमंत्री यांनी बैठक
घेऊन विषयांकित निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय :-

अपंगासाठी अडथळा विरहित वातावरण निर्माण करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व
इमारतींना अपंगांच्या मुख्य संचाराची व्यवस्था करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांच्या
इमारतीमध्ये अडथळा विरहित बाबी उपलब्ध करून दिल्या नाहीत याची तपासणी करून कार्यवाही
करावी. तसेच रेलींगची व्यवसा नसल्यामुळे अडथळा विरहित व्यवस्था होत नाही या संदर्भात
तपासणी करून तातडीने उचित कार्यवाही करावी. यापुढे नवीन इमारतींना बांधकामांना परवानगी
देतांना अपंगांना अडथळा विरहित सोयी सुविधा उपलब्ध करून देणेबाबतची अट तपासून प्रस्ताव
शासनाकडे पाठविण्यात यावा.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सांकेतांक
क्र.२००७०६१९११०८०९००१ वर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(मा. प्र. कुलकर्णी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागाध्यक्ष आयुक्त (सर्व)
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
- ३) कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग (सर्व)
- ४) निवड नस्ती, का.क्र. पंगड-७, प्रा.वि.व ज.सं.वि., मंत्रालय, मुंबई.